

अंगांसाठी सुयोग्य ठरविण्यात आलेल्या व
अंगांच्या सर्व प्रवर्गासाठी विहित केलेल्या पदांवर
पूर्ण अंध व्यक्तींची नियुक्ती करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

परिपत्रक क्रमांक: अपंग-२००६/प्र.क्र.१०५/सुधार-३

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२

दिनांक: १ डिसेंबर, २००६

परिपत्रक


अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतूदीनुसार व मा.उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनाहेत याचिका क्र. ७०/२००२ व १२९/२००३ संदर्भात मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागात त्यांच्या अखत्यारित असलेला अपंगांचा अनुशेष तातडीने भरण्याच्या सूचना यापूर्वी वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. या संदर्भात अंगांच्या सर्व प्रवर्गासाठी (टोटल ब्लाइंड / लो व्हिजन / पार्श्वी साईटिंग) विहित करण्यात आलेल्या अनुशेषाच्या जांचेर पूर्णतः अंध व्यक्ती डावलून केवळ लो व्हिजन अथवा पार्श्वी साईटिंग या प्रकारच्या अंध व्यक्तींची नियुक्ती केली जात असल्याचे शासनाच्या निर्दर्शनास आले आहे. यामुळे पूर्णतः अंध व्यक्तींवर होणारा अन्याय टाळण्याच्या दृष्टीने सर्व नियुक्ती प्राधिकार्यांना अशा सूचना देण्यात येत आहेत की, जी पदे अंगांच्या वर नमुद केलेल्या सर्व प्रवर्गासाठी सुयोग्य ठरविण्यात आली असतील व अशा पदांवर नियुक्ती देताना पूर्णतः अंध उमेदवाराबरोबरच पार्श्वी साईटिंग / लो व्हिजन उमेदवार उपलब्ध असतील तर नियुक्ती देताना पूर्णतः अंध उमेदवाराचाही विचार करण्याबाबतच्या सूचना समक्रमांकाच्या दिनांक ३-११-२००६ च्या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

२. न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने असेही निर्दर्शनास आले आहे की, पद भरतीकरिता ज्या पदांबाबत लेखी परीक्षा घेण्यात येते त्यावेळी पूर्णपणे अंध उमेदवारांना लेखनिकाचे सहाय्य घेण्यास परवानगी देण्यात येत नाही. या संदर्भात सर्व नियुक्ती प्राधिकार्यांचे लक्ष अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ च्या कलम -३१ मधील तरतूदीकडे वेधण्यात येत आहे. सदर तरतूद "All educational institutions shall provide or cause to be provide amanuensis to blind students and students with or low vision" अशी आहे. सदर तरतूदीच्या अनुषंगाने सर्व नियुक्ती प्राधिकार्यांना सूचित करण्यात येते की, पद भरतीकरिता ज्या पदांबाबत लेखी परीक्षा घेतली जाईल, त्यावेळी ज्या पूर्णपणे अंध असलेल्या अथवा अल्पदृष्टीचे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराने लेखनिकाचे सहाय्य घेण्याची परिक्षेपूर्वी मागणी केल्यास त्यांना लेखनिकाचे सहाय्य घेण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी अर्जदाराने अर्ज

करतेवेळीच संबंधित प्राधिकार्यांकडे करणे आवश्यक राहिल परीक्षा सुरु झाल्यानंतर लेखांकाची मागणी केल्यास ती मान्य करता रागार नाही.

३. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी या सूचना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांच्या / प्राधिकार्यांच्या / नियुक्ती प्राधिकार्यांच्या निदर्शनास आणव्यात.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(ज. न. रावट)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

क्षपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग

त्यांना विनंती करण्यात येते की, खालील परिपत्रक त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व नियुक्ती प्राधिकार्यांच्या निदर्शनास आणण्यात यावे.

सर्व जिल्हाधिकारी

मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा,

आयुक्त, अर्पण कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सर्व समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषदा

सर्व सेवायोजन अधिकारी, जिल्हा सेवायोजन केंद्रे

सामाजिक न्याय विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती, का-सुधार-३